

ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त  
अधिकारी/ कर्मचारी यांच्या वैद्यकिय  
खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत  
अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व  
मंजूरीच्या अधिकाराबाबत.

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: वैप्रबि-६२१८/प्र.क्र.१३४/आस्था-७  
बांधकाम भवन, २५ मझबान पथ,  
फोर्ट, मुंबई-४००००९.  
दिनांक :- २४ मे, २०१८  
शासन निर्णय

- वाचा:-** १) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.वैखप्र-२०१५ / प्र.क्र.८२ / २०१५ /  
राकावि- २, दिनांक २४ ऑगस्ट २०१५.  
२) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग, क्र.वैप्रबि-२०१४/प्र.क्र.४१०/आस्था-९,  
दिनांक १० सप्टेंबर २०१५  
३) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.वैखप्र-२०१६/प्र.क्र.१६/२०१६/  
राकावि-२, दिनांक १६ मार्च २०१६.

**प्रस्तावना :-**

उपरोक्त संदर्भाधीन क्र.३ येथील शासन निर्णय दि.१६ मार्च २०१६ अन्वये सार्वजनिक  
आरोग्य विभागाने वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या  
अधिकारांत सुधारणा केली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र.१ नूसार महाराष्ट्र  
राज्य सेवा (वैद्यकिय देखभाल) नियम, १९६१ व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन  
निर्णयामधील तरतुदींच्या अधीन राहून रु.३,००,०००/- (अक्षरी रूपये तीन लाख फक्त)  
पर्यंतच्या वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीस मंजूरीचे अधिकार संबंधीत विभागांच्या विभाग प्रमुखांना  
प्रदान करण्यात आलेले आहेत. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे शासन निर्णय जसेच्या  
तसे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करावयाचे असल्याने संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णय

रद्द करण्यात येत आहे. सबब, ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त जिल्हा परिषदेतील गट "क" व गट "ड" संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

### **शासन निर्णय :-**

महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकिय देखभाल) नियम, १९६१ व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामधील तरतुदींच्या अधीन राहुन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी शासकिय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेच्या कमाल मर्यादेत व मंजूरीच्या अधिकारांबाबत सुधारणा करण्यात येतात. त्यामुळे विभागास अशा सुधारणा वेळोवेळी क्षेत्रीय स्तरावरील अधिनस्त कार्यालयांना लागू कराव्या लागतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने शासकिय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेच्या कमाल मर्यादेत व मंजूरीच्या अधिकारांबाबत सुधारणा केल्यास सदर सुधारणा जशाच तशा ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी/ कर्मचारी यांना लागू राहतील. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.१६ मार्च २०१६ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत गट "क" व गट "ड" या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या रु.३,००,०००/- (रूपये तीन लक्ष फक्त) मर्यादेपर्यंतच्या वैद्यकिय खर्चाच्या देयकांच्या प्रतिपूर्तीचे अधिकार संपूर्णतः मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राहतील व त्यापुढील वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या प्रकरणांबाबत मंजूरी देण्याचे अथवा उचित निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार मंत्रालयीन प्रशासकिय विभाग प्रमुखांना राहतील.

२. सदर शासन निर्णय या निर्णयाच्या दिनांकाला प्रलंबित असलेल्या करणांना ही लागू राहिल.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०५१४१५०४४६३४२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( गिरीश भालेराव )

उप सचिव महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.राज्यपालांचे सचिव,मलबार हिल,मुंबई
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ३) मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ४) मा.मुख्य सचिव
- ५) सर्व मंत्रालयीन विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव
- ६) सर्व मंत्रालयीन विभाग
- ७) प्रबंधक,मुळशाखा,उच्च न्यायालय,मुंबई
- ८) प्रबंधक ,अपील शाखा,उच्च न्यायालय,मुंबई
- ९) प्रबंधक,लोक आयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय,मुंबई,
- १०) सचिव,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई
- ११) सचिव,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान परिषद) मुंबई
- १२) सचिव,राज्य निवडणुक आयोग,नवीन प्रशासकीय भवन,मुंबई
- १३) महालेखापाल,महाराष्ट्र १ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र,मुंबई
- १४) महालेखापाल,महाराष्ट्र २ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र,मुंबई
- १५) महालेखापाल-१ (लेखा परिक्षा),मुंबई
- १६) महालेखापाल-२ (लेखा परिक्षा),महाराष्ट्र, नागपुर
- १७) अधिदान व लेखा अधिकारी,मुंबई
- १८) निवासी लेखा परिक्षा अधिकारी
- १९) मुख्य लेखा परिक्षक (निवासी लेखे) कोकण भवन,नवी मुंबई

- २०) अपर मुख्य सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई ४०००३२
- २१) सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई-४०००३२
- २२) विभागीय आयुक्त कोकण भवन, नवी मुंबई/नाशिक/पुणे/औरंगाबाद/अमरावती/नागपुर
- २३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
- २४) सहसचिव/उपसचिव/अवरसचिव/कक्ष अधिकारी, ग्राम विकास व मंत्रालय मुंबई-३२
- २५) निवड नस्ती आस्था-७, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२